

eClerx/SECD/SE/2022/092

September 13, 2022

BSE Limited Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, 25 th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051
---	---

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["Listing Regulations"]

Reg: Newspaper Advertisement for addendum to the notice of 22nd Annual General Meeting of the Company.

**Scrip Code: BSE - 532927
NSE – ECLERX**

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the newspaper advertisements published today in English language in Business Standard and Free Press Journal and in Marathi language in Navshakti, regarding addendum to the notice of 22nd Annual General Meeting of the Company.

The newspaper advertisements are also available on the website of the Company at www.eclerx.com.

This is for your information and records

Thanking you,

Yours faithfully
For **eClerx Services Limited**



Pratik Bhanushali
Company Secretary & Compliance Officer
F8538

Encl. as above

India's 5G race in the fast lane

Why the country could see the fastest roll-out of services globally

SURAJEET DAS GUPTA
New Delhi, 12 September

The country's two top telcos, Reliance Jio and Airtel, are working overnight to undertake one of the fastest global roll-outs of 5G services in any country just a month down the line.

India might be late in the game (already 70 countries have some kind of 5G and there are 698 million 5G subscribers across the world), but it's moving at breakneck speed. In his speech at the Reliance Industries AGM a few days ago, Mukesh Ambani unveiled his plan to roll out the fastest 5G network in the world, starting from four metros in October but hitting every town taluka and tehsil — there are some 5,600 of them — in the country in 18 months. The investment tag: ₹2 trillion.

Not to be outdone, Airtel has also set March 2024 as the deadline to launch a pan-India 5G service and has put together detailed roll-out plans for as many as 5,000 towns.

Research agency OMDIA projects that with 369 million 5G subscriptions (over half the total global 5G subscriptions currently), India will be just behind China and the US in world rankings by 2026. India would have ousted Japan from the third spot with 147 million customers.

In terms of user penetration, however, India would be behind because of its large low-value mobile base. According to the GSM Association's projections, by 2025, the US would lead user penetration at 63 per cent, followed by Europe at 44 per cent, and China at 52 per cent. But even one year later India's share of 5G would be around 30 per cent and 4G will continue to hold sway.

India took four to five years for 4G, a critical jump in mobile technology, to be available across the country.



INDIA'S ROLL-OUT SCHEDULE

- **By end of December 2023**, most towns, tehsils and talukas will be connected with 5G
- **In the first phase the concentration is on top 10-11 cities**, there will be a requirement of over 2 lakh 5G radios
- **Telcom gear makers say that sudden closures of factories in China could impact the supply chain**
- **More than 80 million consumers have bought 5G phones**; they are the first to change to 5G. That number will go up as 30-40 per cent of smartphones being shipped this year will be 5G-enabled
- **5G phone spread across circles**, which one might not consider advanced
- **Mobile device makers are already working for software upgrades to enable phones to work on standalone 5G network of Reliance Jio**
- **Telcos expect use cases to develop** once service is rolled out

With 5G, operators want to squeeze the time frame to 18-24 months. Vendors said mobile operators are looking to go with 5G in about 30,000 towers in the first phase mostly in the top 10 cities, which could translate into over 200,000 radios.

But these aggressive targets come with challenges. "We have enough radios for October but there are challenges in supply — for instance, uncertainty of components manufactured in China due to sudden orders for factory closures due to Covid. We have our fingers

crossed," says a senior executive of one of the top vendors. But checks by Bank of America (BoFA) research analysts say that Jio might be more aggressive rolling out 5G in 50,000-60,000 sites per month.

One key advantage, which will enable a quicker 5G roll-out, is the availability of a 5G smartphone-ready market. According to OpenSignal, over 9.75 per cent of smartphones across India are already 5G-capable. Because of the more advanced specifications these customers already experience over 40

per cent faster download speeds than an average non-5G phone user. It is a market tailor-made to shift and upgrade to 5G services.

That apart, from 2022 as much as 30-40 per cent of all smartphones being shipped are on 5G so the number of such phones will only go up month-on-month.

In contrast, there was no such market during 4G. Jio, for instance, had to build an ecosystem of such phones by getting into contracts to manufacture them from vendors because local mobile device players were hesitant about investing in the new technology. And that took time.

Not only do customers have a lot of 5G-enabled phones — the 70-80 million who have bought them can enable them to work on 5G standalone networks by October through a remote software upgrade so that it can be used on the Jio network. New phones being shipped will also have standalone software built in. Airtel, however, will be running its network on a 5G non-standalone platform (where the core still is in 4G but radios are 5G).

What is also interesting is the spread of 5G phone ownership is not limited to advanced circles and big cities. OpenSignal says Bihar, for instance, has 9.3 per cent of 5G-enabled phones, just behind Andhra Pradesh at the top slot. And both Uttar Pradesh East and Rajasthan with a 7.2 per cent share of all 5G-enabled phones have a bigger share than Delhi and Mumbai.

The other big challenge is use cases. Clearly there are no killer apps to monetise yet. Jio is looking at fixed wireless access as a key use case and expects to connect over 100 million homes, as its strategy of rolling out fibre-to-the-home has been very slow.

Two, by going with a standalone it could slice the network offering for customised services to enterprises as well as retail customers such as cloud gaming. It could also leverage the Indian Premier League (whose digital rights it has bought) to offer customers immersive viewing experiences.

But many say waiting for use cases is not the right business strategy. A senior executive of a chip maker that supplies to telcos said: "Once 5G starts, Indian developers and companies will find myriad uses for 5G which we cannot even imagine now. Unlike other developed countries, there are already thousands of developers who are working on various options." That could well be the game changer.

NHA shows effectiveness of govt's increasing expenditure on health



RAJESH BHUSHAN

India's National Health Accounts (NHA) estimates report for FY 2018-19 is the sixth in the series of NHA reports prepared by the National Health Systems Resource Centre (NHSRC). The report based on the globally accepted framework of System of Health Accounts, 2011, enables cross-comparability of estimates across time along with international comparisons. NHA estimates also facilitate efficient monitoring of expenditures within the health sector of the country for formulating and fine-tuning public policy.

The NHA report presents two estimates for the expenditure incurred within the health sector during a financial year: Current health expenditure (CHE) and total health expenditure (THE). CHE includes the recurring expenses corresponding to the final consumption of health goods and services within a financial year. THE, on the other hand, reflects both current and capital expenditure incurred in the health sector within a financial year. Despite the volatile nature of the capital expenditure, it constitutes an integral part of the THE as it acts as an indicator of the future capacity of the health system of the country.

For FY 2018-19, the current expenditure on health is estimated at ₹5.4 trillion (90.6 per cent of THE) while capital expenditure is estimated at ₹56,194 crore (9.4 per cent of THE). Out-of-pocket expenditure (OOPE) remains the major constituent (53.2 per cent) of CHE. Over the years, a sustained declining trend in OOPE has been observed. Between 2013-14 and 2018-19, the share of OOPE in CHE declined by almost 16 percentage points, from 69.1 per cent in 2013-14 to 53.2 per



cent in 2018-19. In comparison, government health expenditure has registered a sustained increased trajectory. Between 2013-14 and 2018-19, the share of government expenditure in CHE increased by more than 10 percentage points (from 23.2 per cent in 2013-14 to 34.5 per cent in 2018-19).

The NHA report provides detailed and disaggregated information on expenditure incurred within the health sector of a country. According to the NHA 2018-19 report, after the household (60.1 per cent of CHE), a major source of funds for healthcare expenditure is the government with the state government's share being 19.6 per cent in CHE and the Union government's share being 11.7 per cent. Among the different types of healthcare providers, the major share of CHE is incurred at private hospitals (28.7 per cent), followed by pharmacies (22.6 per cent), and government hospitals (17.3 per cent). Among the different types of healthcare services, the majority of CHE is accrued in inpatient curative care (34.6 per cent), followed by pharmaceutical and other medical goods (22.5 per cent), and outpatient curative care (18.9 per cent).

The decreasing share of OOPE both in overall share as well as in per-capita terms signals the declining incidence of financial hardships faced by households

while accessing healthcare in India. A very positive development is the decreasing share of OOPE coupled with the increasing share of social security expenditure on health from 6 per cent in 2013-14 to 9.6 per cent of THE in 2018-19, indicating the increasing reach of social security measures in the country. This kind of payment mechanism enables risk protection thus preventing households from incurring catastrophic health expenditure.

The current trends in the nature of the health expenditure in India, decreasing OOPE, increasing shares of government health expenditure and social security expenditure on health care vindicate the multiple steps taken by the Union government to increase access to healthcare services in the country. Recent initiatives such as Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana, earmarked health allocations under the 15th Finance Commission, infrastructural support under Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana (PMSSY), Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission (PM-ABHIM), etc, will further increase health investment in the country. Higher investment by the government, apart from improving the health system of the country, will prove instrumental in further decreasing the dependence on OOPE for accessing health services.

The writer is secretary, health and family welfare, government of India

ON THE JOB

Employment fell in August



MAHESH VYAS

India did not do very well on the employment front in August 2022. The unemployment rate shot up to 8.3 per cent, which was the highest compared to the rates in the past 12 months. This rise in the unemployment rate reflects the inability of the economy to provide adequate jobs at a time when the demand for jobs from people increased.

India's labour force grew by 4 million to reach 430 million in August. This reflects an increase in the demand for employment. The additional demand has come from labour that was earlier on the periphery of the labour markets. These migrated into the labour market and were actively looking for employment in August. People on the periphery of the labour markets are those who are willing to work but are not actively looking for employment although they do not have any employment. These constitute a passive potential workforce. In August, about six million of these are estimated to have started actively looking for employment. As a result, the labour force participation rate increased and so did the labour force.

The labour force participation rate increased from 38.95 per cent in July to 39.24 per cent in August and the labour force increased from 426 million to 430 million.

But, the labour markets disappointed the increased labour that offered its services. Instead of absorbing them into the workforce, the labour market shed 2.6 million jobs. Employment shrunk from 397.2 million in July to 394.6 million in August.

As a result, the ranks of the unemployed swelled. They increased by 6.6 million — from 29 million in July to 35.6 million in August. This is what caused the unemployment rate to rise.

Usually, this inability of the labour markets to absorb labour that is actively looking for work leads to labour getting disheartened and it starts to retreat from the labour markets. As a result, the labour force participation rate (LPR) falls. Interestingly, so does the unemployment rate (UER). We have started to see this. The 30-day moving average (30-DMA) of the LPR had peaked at 39.4 per cent as of August 19. Since then, it has been on a declining trend and by September 11 it had reached 39.1 per cent. And the 30-DMA unemployment rate, which had peaked at 8.5 per cent on August 30, has rolled back (more than commensurately) to 7.4 per cent by September 11.

The somewhat worrisome part of the fall in August is that salaried jobs fell by 4.7 million. This is a substantial 5.8% fall — from 80.8 million in July to 76.2 million in August

The fall in the unemployment rate in the first few days of September reflects the fall in the LPR and also some increase in employment. The increase in employment in September is evident from the fact that the employment rate has started to climb — from 36 per cent as of August 31 to 36.2 per cent as of September 11. This is a welcome change and worth tracking closely. But, as of now it is important to understand the fall in employment in August.

The 2.6 million decline in employment in August is not unusual in quantum. Indian labour markets are volatile. Employment can easily drop by 5 million in a month and rise by a similar amount equally easily in another month. This is because of the nature of employment in India, which is dominated by informal arrangements. Besides the traditional structural elements of informality in employment in India, informal employment arrangements are also rising as enterprises prefer to engage labour largely through contractual arrangements, which have characteristics of informality.

In the 12 months ended August 2022, on an average, a quarter million jobs were lost per month. But, the range behind this average is huge — from an addition of 8.3 million in September 2021 to a loss of 13 million in June 2022. Even if we omit these two extreme observations in our calculation,

the narrowed range is still quite wide, from -5.5 million to +7 million. In this context, the 2.6-million fall in employment in August is not unusual in quantum. But, the composition of the fall is a bit worrisome.

The largest form of employment in India is of daily wage labourers and small traders, and farmers. These two account for over 60 per cent of the total employment. A little less than 20 per cent are business persons. These forms of employment are dominated by informality. People move in and out of such employment fairly easily. This is what causes the phenomenon of volatility in employment.

In August 2022, agriculture shed 11 million jobs. A little over half of these were farmers. The rest were farm labourers. However, most of them seem to have found jobs in the non-farm services sectors, principally in providing non-professional personal services. This seems to be a chum of employment within the informal sectors. On a net basis, informal jobs or non-salaried jobs increased by 2.1 million in August.

The somewhat worrisome part of the fall in employment in August is that salaried jobs fell by 4.7 million. This is a substantial 5.8 per cent fall — from 80.8 million in July to 76.2 million in August. This is the lowest level of salaried jobs seen in 15 months. Past patterns suggest that the salaried jobs in August 2022 were expected to fall. However, the fall was more than the expected value. Salaried jobs are expected to rise back to over 80 million in September.

The writer is MD & CEO, CMIE Ltd

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice
Tender No.: 19/2022-23/PHC/KNR(a)
Jal Jeevan Mission- Kannur District- Keezhallur Grama Panchayath-Laying distribution system and providing FHTCs - Zone I
EMD : Rs. 5,00,000/- Tender fee : Rs. 19,518/-
Last Date for submitting Tender : 03.10.2022 02:00 pm
Phone : 04972705902 Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in
Supertending Engineer
PH Circle, Kannur
KWA-JB-GL-6-757-2022-23

Government of Kerala
Published Tenders from 05-09-2022 to 11-09-2022
Directorate of Medical Education
Tender ID: 2022_DME_507050_1 * Principal * Supply of ECG PAPER - 6198 T (BPL) * Closing Date: 23-Sep-2022 * PAC: Rs1000000
Directorate of Technical Education
Tender ID: 2022_DTE_507191_1 * PRINCIPAL * Purchase of Equipments for Heat Transfer Lab of Chemical Eng * Closing Date: 29-Sep-2022 * PAC: Rs600000
Stationery Department
Tender ID: 2022_STY_506902_1 * Controller of Stationery * Supply of Maplitho Paper 60 gsm RA1 (61 x 86 cm) (15.7 Kg pe * Closing Date: 20-Sep-2022 * PAC: Rs3500000
Tender ID: 2022_STY_506914_1 * Controller of Stationery * Supply of Art Card * Closing Date: 20-Sep-2022 * PAC: Rs1700000
Visit <https://etenders.kerala.gov.in> for more details.
Ro.No:05-11/Sep/2022/PRD/(N)5

eClerx Services Limited
CIN: L72200MH2000PLC125319
Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023, India.
Phone No.: +91-22-6614 8301 | Fax No.: +91-22-6614 8655
Email Id: investor@eclerx.com | Website: www.eclerx.com

ADDENDUM TO THE NEWSPAPER NOTICE OF 22ND ANNUAL GENERAL MEETING (AGM) PUBLISHED ON AUGUST 31, 2022

eClerx Services Limited ("the Company") had issued Notice dated August 9, 2022 convening the 22nd AGM of the Company ("AGM Notice") on **Wednesday, September 21, 2022 at 12:30 p.m. IST** through Video Conferencing or Other Audio Visual Means facility to transact the business as detailed in the said AGM Notice. The said AGM Notice has already been electronically dispatched to all the shareholders of the Company on August 30, 2022 in due compliance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India.

Subsequent to the issuance of AGM Notice, Ms. Roshini Bakshi, Additional (Non-executive Independent) Director of the Company tendered her resignation with effect from September 9, 2022. Accordingly, following addendum is being issued to the shareholders and all other concerned stakeholders. This addendum shall be deemed to be an integral part of the AGM Notice of the Company dated August 9, 2022.

WITHDRAWAL OF AGENDA ITEM NUMBER 6 OF THE NOTICE OF 22ND AGM OF THE COMPANY PERTAINING TO APPOINTMENT OF MS. ROSHINI BAKSHI (DIN: 01832163) AS NON-EXECUTIVE INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY, DUE TO HER RESIGNATION

The Company has to withdraw Agenda Item No. 6 proposing candidature of Ms. Roshini Bakshi (DIN: 01832163) for appointment as a Non-executive Independent Director of the Company pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder and read with all circulars, notifications, provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and other provisions of law, as applicable for the time being, from the AGM Notice due to resignation of the said Director.

Ms. Roshini Bakshi tendered her resignation with effect from September 9, 2022, for the below mentioned reason;
She is the Managing Director of the Private Equity Business of Everstone Capital Asia Pte Ltd. There are investments that the Everstone Group is evaluating that she is asked to lead, and this could lead to conflict with her role at eClerx as she will have access to confidential information that could compromise her position. She has therefore decided to step down from the Board.
She has also confirmed that there were no other material reasons for her resignation as a Non-Executive Independent Director of the Company other than stated above.

Accordingly, all the concerned shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agents, agencies / firms and others appointed for remote e-voting, other authorities, regulators and all other concerned persons are requested to take notice of the same.
Save and except the additional information mentioned hereinabove, all other details given in the AGM Notice including the processes, notes and instructions relating to e-voting shall remain unchanged. The AGM Notice should be read in continuation with this Addendum.
For eClerx Services Limited
Sd/-
Pratik Bhanushali
Date : September 12, 2022 Company Secretary & Compliance Officer
Place : Mumbai F8538

New and Renewable Energy Development Corporation of Andhra Pradesh Limited (NREDCAP)
(A State Government Company)
Regd. Off #12-464/5-1, River Oaks Apartment, CSR Kalyana Mandapam Road, Tadepalli, Guntur District, Pin: 522501. Tel: 08632347650/51/52/53. E-Mail: gmetech@nredcap.in, ev@nredcap.in
Ref: NREDCAP/VC/REO/17-135/2022-23, Dated: 13-09-2022
NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST
EoIs are invited for Empanelment of Charge Point developers with NREDCAP. The Complete details of Expression of Interest are available in NREDCAP website www.nredcap.in. Interested Agencies Meeting the Qualification Requirement may Submit their EOI to NREDCAP Office, Tadepalli, Guntur District - 522 501. E-mail : gmetech@nredcap.in, ev@nredcap.in
Sd/- VC and Managing Director, NREDCAP

STCI FINANCE LIMITED
(Formerly: Securities Trading Corporation of India Limited)
401 & 412, 4th Floor, Prakashdeep Building, 7, Tolstoy Marg, New Delhi - 110001
Tel: 011-23351091, 23351091
CIN: U91900MH1994PL078303. Website: www.stcionline.com

APPENDIX - IVA
PUBLIC NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY (Rules 8 & 9 of The Security Interest (Enforcement) Rules, 2002)
E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act, 2002") read with Rules 8 and 9 of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules").
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers/Mortgagors/Guarantors that the below described immovable residential property mortgaged/charged to the Secured Creditor i.e. STCI Finance Limited, the physical possession of which has been taken on 02.08.2019 by the Authorised Officer of the Secured Creditor i.e. STCI Finance Limited, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS", for recovery of a vested amount of Rs. 283,31,07,045 (Rupees Two Hundred and Eighty Three Crore Thirty One Lakh Seven Thousand Forty Five Only) as on 31.08.2022, the breakup of which is given herein below:

S. No.	Particulars	Account I	Account II
1.	Name of the Borrowers	Cedar Infonet Pvt. Ltd.	Lt. Col. (Retd.) H. S. Bedi and Mrs. Maninder Kaur Bedi.
2.	Amount Outstanding	As on 31.08.2022 (In Rs.)	As on 31.08.2022 (In Rs.)
	Principal	50,00,00,000	15,00,00,000
	Interest (including additional interest)	169,88,93,499	48,42,13,546
	Total	219,88,93,499	63,42,13,546

Along with further interest/additional interest, cost and charges at contractual rates till the date of payment and/or realization and together with all costs, charges and expenses or any incidental charges till the date of payment and/or realization due to the Secured Creditor from Cedar Infonet Pvt. Ltd. (Borrower), Lt. Col. (Retd.) H. S. Bedi (Borrower/Mortgagor/Guarantor) and Mrs. Maninder Kaur Bedi (Borrower/Mortgagor/Guarantor).

The Secured Creditor i.e. STCI Finance Limited in exercise of its powers conferred under Section 13(4) of the SARFAESI Act, 2002 read with Rules made thereunder, has decided to sell by way of e-auction, the immovable property as mentioned herein below (hereinafter referred to as "the Secured Asset/said property").

DESCRIPTION OF THE SECURED ASSET:
All that piece and parcel of vacant land admeasuring 1008.00 sq. yds. bearing plot number 5 situated and/or located at Paschim Marg, Vasant Vihar, New Delhi - 110057, situated within the jurisdiction of the Sub-Registrar Bhiukai Cama Place, New Delhi - 110022, bounded as under:
On North by: Service Lane
On South by: 80' Wide Road
On East by: Plot No. 4
On West by: Plot No. 6

together with the buildings and structures constructed to be constructed thereon, together with all the fixtures and fittings, both present and future, whether attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth including all rights, liberties, privileges, rights, easements, appurtenances and advantages whatsoever to the said hereditaments appertaining to or held, used and occupied with the same or enjoyed or reputed as part thereof or appurtenant thereto.

SECURED ASSET BELONGING TO:
Lt. Col. (Retd.) H. S. Bedi and Mrs. Maninder Kaur Bedi (Joint Owners).

THE DETAILS OF THE E-AUCTION ARE AS FOLLOWS:

Reserve Price (Rs. crore)	Earnest Money Deposit (EMD) (Rs. crore)	Increment in Bidding Process (Rs. crore)	Inspection Date and Time of the Secured Asset	Last Date of Submission of Bid Application Form	Date & time of e-auction
67	6.7	0.10	07.10.2022 (from 11:00 A.M. to 5:00 P.M.)	11.10.2022 (from 11:00 A.M. to 5:00 P.M.)	13.10.2022 (from 11:00 A.M. to 12:00 noon)

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link for e-auction provided by STCI Finance Limited, Secured Creditor's, website i.e. <https://www.stcionline.com> and portal of M/s e-Procurement Technologies Ltd. (Service Provider) <https://sarfaesi.auctiontender.net>.

ENCUMBRANCE: HDFC Ltd. is the first charge holder of the Secured Asset and is having total outstanding dues of Rs.30,26,846 (Rupees Thirty Lakh Twenty Six Thousand Eight Hundred and Forty Six Only) as on 28.02.2022.

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE TO THE BORROWERS / MORTGAGORS/ GUARANTORS UNDER THE SARFAESI ACT, 2002
This notice is also a mandatory notice of 15 (fifteen) days to the Borrowers/Mortgagors/Guarantors of the above loan accounts, under the provisions of SARFAESI Act, 2002 read with Rules 8 and 9 of the Rules, informing them about holding auction/sale on the above referred date and time with the advice to redeem the Secured Asset if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned hereinabove along with interest, cost & expenses, as per the rules/conditions prescribed under the SARFAESI Act, 2002 and its various amendments. In case of default in payment, the Secured Asset shall, at the discretion of the Authorised Officer/Secured Creditor, be sold through any of the modes as prescribed under Rule 8(5) of the Rules.

Date: 13.09.2022
Place: New Delhi
Email - eauction@stcionline.com
Telephone - 011-23351091/43551091
Sd/-
Authorised Officer
STCI Finance Limited
Secured Creditor

e-TENDER NOTICE NO. DRM-BRC 066 OF 2022-23
Sealed Tenders for and on behalf of the President of India are invited by Divisional Railway Manager (W A/C), Western Railway, Pratapnagar, Vadodara-390 004 for the following works. Sr. No.1: Tender No. DRM BRC 066 of 2022-23 Name of Work: Extension of new sick line shed with adjoining existing sick line shed for repairing of BCN wagon at Karachyia yard. Approximate Cost of the work (in ₹): 1,90,67,089.22 Bid Security to be deposited (in ₹): 2,45,300.00. Date and time for submission of tender and opening of tender: Tender is to be submitted on 30-09-2022 before 15:00 Hrs. and is to be opened on same date at 15:30 Hrs. Website particulars and notice for location where complete details can be seen & Address of the office from where the tender form can be purchased: Website @ www.ireps.gov.in Divisional Railway Manager (W A/C), Western Railway, Pratapnagar, Vadodara-4. BRC-119 Like us on facebook.com/WesternRly

Divisional Railway Manager (S&T), Mumbai Central, Mumbai - 400 008. invites Tender No. WR-MMCOTSn1-SFS-29-2022 dated 11.09.2022 Department: Signal & Telecom Name of Work: Comprehensive Annual Maintenance Contract (CAMC) for Delta make DLP based Rear View Projection Display System installed at Central Control office Mumbai Central of Western Railway, Mumbai Division for 03 years. Approx. Cost of Work: ₹95,58,000/- Particular office where E-tender Open: Senior Divisional Signal & Telecom Engineer (CO), 2nd Floor, Divisional Railway Managers Office, Mumbai Central, Mumbai - 400 008 Bid Security: ₹1,91,200/- Validity of Offers: 60 Days, from the date of opening. Type of E-Tender: Open E-Tender Time & Date for Closure for Submission of E-Tender Documents: at 15.00 hrs. on 07.10.2022 Time & Date for Opening of E-Tender: after 15.30 hrs. on 07.10.2022 The tender can be viewed at website www.ireps.gov.in. 0424 Like us on facebook.com/WesternRly

PUBLIC NOTICE

The Public is hereby put to notice that my client intends to purchase the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as 'said property'). My client has represented that Mr. Vijay Manohar Vasekar is the owner of the said property. With a view to investigate the title of the said property, this notice is being published. If any person/s has/have any claim, right, title or interest of whatsoever nature in respect of the said property or any portion thereof, the same should be intimated alongwith the documentary proof to undersigned within the period of 7 days from the date of publication of this notice, failing which, my client shall presume that no one has any subsisting claim or objection for the said property and/or any claim, right if any have been waived and no claims, rights will be considered thereafter and with such presumption further process of certification shall be completed and my client shall be free to purchase the said property. THE SCHEDULE All that piece and parcel of land admeasuring 102.5 sq. meters i.e. undivided 1/2 share in the land bearing City Survey No. 479 totally admeasuring 205.7 sq. meters lying, being and situate at: Panvel, Taluka Panvel, District Raigad in the registration district of Raigad and within the limits of Panvel Municipal Council bounded as under: Towards East: Municipal Road. Towards West: land bearing C.T.S. 388. Towards North: land bearing C.T.S. 478. Towards South: Galli & land bearing C.T.S. 480. Alongwith the commercial premises bearing Shop No. 2 admeasuring 42 sq. meters carpet area in the structure standing on the said land. Asmita R. Mungurwade D: 13/09/2022 Advocate Place: Thane 9B, Angelica CHS, Cosmos Lounge, Behind Happy Valley, Near Tikuji-ni-Wadi, Manpada, Thane (W) 400 607.

Annexure K POSSESSION NOTICE (For Immovable Property) (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002) Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 28/11/2013 calling upon the Borrower Shri M/s. Shaneswar Trading Company (Proprietor Mrs. Vaishali Nana Shirasath) to repay the amount mentioned in the notice being Rs. 66,20,644/- (Rupees Sixty Six Lakh Twenty Thousand Six Hundred Forty Four only) together with further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described here in below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 & section 14 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 8th day of September of the year 2022. The Borrowers/Guarantor/Mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property/ies will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 66,20,644/- (Rupees Sixty Six Lakh Twenty Thousand Six Hundred Forty Four only) and further interest thereon at contractual rate plus costs, charges and expenses till date of payment, less recovery if any. The borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property - Mortgage of NA Plot No. 44 admeasuring 1650.00 sq.mtr. out of Gat No. 101 situated at Pimpalgaon Najik, Tal Niphad, Dist. Nashik Area Adm. 1650 Square meter Owned By: Mrs. Vaishali Nana Shirasath Boundaries : East : Open Space, West : Colony Road, South: Colony Road, North: Adjacent Gat Sd/- (Velji Lalji Desai) Chief Manager/Authorized Officer Bank of Baroda Date : 08/09/2022 Place : Pimpalgaon Najik

eClerx Services Limited CIN: L72200MH2000PLC125319 Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023, India. Phone No.: +91-22-6614 8301 | Fax No.: +91-22-6614 8655 Email Id: investor@eclerx.com | Website: www.eclerx.com

ADDENDUM TO THE NEWSPAPER NOTICE OF 22nd ANNUAL GENERAL MEETING (AGM) PUBLISHED ON AUGUST 31, 2022

eClerx Services Limited ("the Company") had issued Notice dated August 9, 2022 convening the 22nd AGM of the Company ("AGM Notice") on Wednesday, September 21, 2022 at 12:30 p.m. IST through Video Conferencing or Other Audio Visual Means facility to transact the business as detailed in the said AGM Notice. The said AGM Notice has already been electronically dispatched to all the shareholders of the Company on August 30, 2022 in due compliance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. Subsequent to the issuance of AGM Notice, Ms. Roshini Bakshi, Additional (Non-executive Independent) Director of the Company tendered her resignation with effect from September 9, 2022. Accordingly, following addendum is being issued to the shareholders and all other concerned stakeholders. This addendum shall be deemed to be an integral part of the AGM Notice of the Company dated August 9, 2022. WITHDRAWAL OF AGENDA ITEM NUMBER 6 OF THE NOTICE OF 22nd AGM OF THE COMPANY PERTAINING TO APPOINTMENT OF MS. ROSHINI BAKSHI (DIN: 01832163) AS NON-EXECUTIVE INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY, DUE TO HER RESIGNATION The Company has to withdraw Agenda Item No. 6 proposing candidature of Ms. Roshini Bakshi (DIN: 01832163) for appointment as a Non-executive Independent Director of the Company pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder and read with all circulars, notifications, provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and other provisions of law, as applicable for the time being, from the AGM Notice due to resignation of the said Director. Ms. Roshini Bakshi tendered her resignation with effect from September 9, 2022, for the below mentioned reason: She is the Managing Director of the Private Equity Business of Everstone Capital Asia Pte Ltd. There are investments that the Everstone Group is evaluating that she is asked to lead, and this could lead to conflict with her role at eClerx as she will have access to confidential information that could compromise her position. She has therefore decided to step down from the Board. She has also confirmed that there were no other material reasons for her resignation as a Non-Executive Independent Director of the Company other than stated above. Accordingly, all the concerned shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agents, agencies / firms and others appointed for remote e-voting, other authorities, regulators and all other concerned persons are requested to take notice of the same. Save and except the additional information mentioned hereinabove, all other details given in the AGM Notice including the processes, notes and instructions relating to e-voting shall remain unchanged. The AGM Notice should be read in continuation with this Addendum. For eClerx Services Limited Sd/- Pratik Banushali Company Secretary & Compliance Officer Place : Mumbai F8538 Date : September 12, 2022

GOA WASTE MANAGEMENT CORPORATION Tender Notice Ref: RFQ 01 of 2022-23 Date: 13/09/2022 Name of the Work: Design, Engineering, Financing, Construction, Supply, Installation, Commissioning, Performance Run and Operation and Maintenance for a period of Ten (10) Years of 100 TPD capacity Solid Waste Processing Facility based on Recycle & Sorting Line, Segregation, Bio-Methanation and Composting system at Bainguinim, Goa. The Goa Waste Management Corporation invites online bids for above mentioned work. The last date of submission of online application of the tender is 14/10/2022. For details, Visit the website https://eprocure.gov.in DI/AdvT/962/2022

PUBLIC NOTICE Take notice that we are investigating the title of Meraki Habitats LLP (erstwhile known as M/s. Shiv Sabari Developers) in respect of the property more particularly described in the Schedule hereinafter. Any person/s having any claim against or to the said property described in the Schedule hereinafter or any part thereof by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, lease, possession, tenancy, charge, lien or otherwise howsoever are hereby required to give notice thereof to the undersigned at 117,Vithaldas Chambers, Bombay Samachar Marg, Opp. SBI Main Branch, Fort, Mumbai-400001 within 15 days from the date of publication of this notice failing which the claim if any shall be deemed to have been waived. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:- All that piece and parcel of land bearing new CTS No. 667A/2A, CTS No. 667A/2B, CTS No. 667A/2C and CTS No. 667A/2D totally admeasuring 19,91.65 sq.mtrs. [comprising of old CTS Nos. 619/14, CTS No. 619/15, CTS No. 619/21A, CTS No. 619/21B and portion of land of Plot bearing old CTS Nos. 667 (pt)] of village Borla situate at Moti Baug, Sion Trombay Road, Chembur, Mumbai 400071. Dated this 13th day of September, 2022 Adv. Deepa Pohnuja M/s. J Law Associates

वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर, पिन ४०९ ३०५ दूरध्वनी: ०२५०-२५२५१०९/०२/०३/०४/०५/०६ फॅक्स: ०२५०-२५२५१०७ ई-मेल: vasaivirarcorporation@yahoo.com पाणीपुरवठा विभाग, मुख्यालय, विरार पूर्व प्रथम वेळ जाहीर ई-निविदा सूचना १) केंद्र शासनाच्या डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर प्रकल्पाच्या मार्गाकित गोखिवरे येथील बाधीत होण्याच्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिन्या स्थलांतरीत करणे. २) केंद्र शासनाच्या डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर प्रकल्पाच्या मार्गाकित धानिव येथील बाधीत होण्याच्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिन्या स्थलांतरीत करणे. कामाची कोरे निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १४/०९/२०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. ई-टेंडिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्यालय येथे संपर्क साधावा. जा.क्र./व.वि.श.म./पा.पु./५१२/२०२२ दिनांक: १२/०९/२०२२ Please Visit our official website https://mahatenders.gov.in सही / - (राजेंद्र लाड) कार्यकारी तथा प्र. शहर अभियंता वसई-विरार शहर महानगरपालिका

BOI Bank of India - Vile Parle (West) Branch, 377, Smtkiran, S V Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056 | Tel.: 022-26104655 / 26142942 E-mail: VileParleW.MumbaiNorth@bankofindia.co.in Ref: VLP (W)/ADV/2022-23/7511-111 Date: 08-06-2022 To, A) Mr. Shahabuddin Khan and Mr. Mohammed Shamsuddin Khan Flat No. A/003, Ground Floor, Saba Praveen Apartment, Naya Road, Pojga Nagar Road, Mira Road (E) - 401107. B) Ms. Rajdhani Caterers Mr. Shahabuddin Khan and Mr. Mohammed Shamsuddin Khan Shop No. 5, Chandresh Ravera Lodha Complex, Mira Road, Thane - 401107 C) Mr. Shahabuddin Khan and Mr. Mohammed Shamsuddin Khan Flat No. 303, C Wing, Mangalmurti Nagar, Building No.13, Type C, Village Sativali, Taluka Vasai, Dist. Palghar - 401208 Dear Sir/Madam, NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 1. At the request made by you, the Bank has granted to you Home loan for an aggregate amount of Rs.12,64,000/- We give hereunder details of Home loan granted by us and the amounts outstanding dues thereunder as on the date of notice:- Sr. No. Nature of Facility Sanctioned Limit (Rs.) Outstanding Dues (Rs.) (As on NPA date) (a) Home Loan A/c No.: 005875110000111 Rs. 12,64,000/- Rs. 13,69,839.73/- 2. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets / securities (particulars of properties/assets charged to Bank)- Equitable mortgage of Flat located at Flat No.303, C Wing, Mangalmurti Nagar, Building No.13, Type C, Village Sativali, Taluka Vasai, Dist. Palghar - 401208 (Primary Security) 3. As you have defaulted in repayment of your dues to the Bank, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 31.03.2021 in accordance with the directions / guidelines issued by the Reserve Bank of India. For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the bank: A sum of Rs. 13,83,922.73 (contractual dues up to the date of notice) towards Home Loan Facility with further interest thereon @ 7.45% p.a. compounded with monthly rests and all costs, charges and expenses incurred by the bank, till repayment by you within a period of 60 days from the date of this notice. failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above. 4. While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the bank till repayment and redeem the secured assets within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. 5. The amounts realized from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly applied in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization and the residue of the money, if any, after the Bank's entire dues are fully recovered, shall be paid to you. 6. If the said dues are not fully recovered with the proceeds realized in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you before Debts Recovery Tribunal / Courts for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you. 7. Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this notice, you are restrained from transferring by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred in this notice 8. The undersigned is a duly authorized officer of the Bank to issue this notice and exercise powers under Section 13 aforesaid. 9. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank. Yours faithfully, Chief Manager Vile Parle (W) Place: Mumbai Date: 08-06-2022

PUBLIC NOTICE Mrs. Rekha Ajay Khemka member and or owner of Premises No. 209, Om Chambers Commercial Premises Co-op. Society Limited, situated at Om Chambers, 123 August Kranti Marg, Kempes Corner, Mumbai - 400 036, & holding Share certificate No. 27 distinctive Nos. 161 to 165 of Share of 5 (five) & face value Rs. 50 per shares which has been reported lost/misplaced. If anyone having any claims/objection should contact to the society Administrator within 15 days. Thereafter no claims will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate. Sd/- Adv. Shridhar M. Dhurnal Place : Mumbai Date : 13/09/2022

PUBLIC NOTICE Our Clients are Legal heirs of Late Iftekar Ahmed Mohammad Islam Khan who passed away on 24/05/20 who are as follows are inclined to get the said Properties transferred in their name any person/s having any claim, right, interest in the same are requested to contact the undersigned within 7 days from the publication of this notice. (1) Mrs. Saira Bano Khan wd/Late Iftekar Khan (2) Mr. Abu Talha Khan S/o Late Iftekar Khan (3) Mr. Abu Khaisma Khan S/o Late Iftekar Khan (4) Mr. Ayaz S/o Late Iftekar Khan (5) Mr. Mujammil Khan S/o Late Iftekar Khan (6) Ms. Shabana Khan D/o Late Iftekar Khan (7) Mr. Aftab Khan S/o Late Iftekar Khan (8) Ms. Sowleha Khan D/o Late Iftekar Khan (9) Ms. Nikhat Khan D/o Late Iftekar Khan (10) Mrs. Ruksana Shaikh Wd/o Iftekar Khan Description of Property (I) Property being situated and lying at and known as Land Bearing CTS No. 22 of Wadavali Village and structure No. 2, Ward No. M-2-B, bearing Municipal Assessment No. 2078, (C-6-A), 04-0772-01-6 of Sub-District of Mumbai City and Suburban, admeasuring 1100 sq.ft.s. on the basement, 1100 sq.ft.s. on the Ground Floor, 1100 sq.ft.s. Upper Floor, (II) Property being Land Bearing CTS No. 22, of Wadavali Village and structure bearing Pitch Holder bearing Pitch No. M.G.21-1/5, M.G.21-2/5, M.G.21-3/5, M.G.21-4/5, M.G.21-5/5 all being Structures bearing Pitch Holders Card Nos. 51757 to 5175761 in Municipal Ward No. M-2-B and Sub-District of Mumbai City & Suburban, admeasuring 671 sq.ft.s. on the Basement and 1150 sq.ft.s. on the Ground Floor Level. Dated this 12th day of Sept. 2022 Sd/- For S. K. Ali & Associates B/53, Zarina Park, Anushakti Main Gate, Near ACP Office, Trombay Division, Sion-Trombay Road, Mumbai-400 088

नि:षक्ष आणि निर्भिड दैनिक नवशक्ति www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that KANTISMURTI COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having its registered office at Plot No. 18-A, Survey No. 110 (part), C.T.S. No. 645, 645/1 & 645/2, Village Pahadi Goregaon, Taluka Borivali, Jawahar Nagar, S.V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 104 have instructed us to investigate their title with respect to their property being land and structures, lying and being at Village Pahadi, KANTI SMURTI COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Plot No. 18-A, Goregaon (West), Jawahar Nagar, S.V. Road, Mumbai - 400 104 mentioned in the Schedule herein below and to certify the same as clear, marketable and free from encumbrances. Any person or persons claiming any interest on the said property, or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, bequest, lease, lien, easement or otherwise, is hereby required to communicate, in writing the same to the undersigned at our office at 11/8A, 2nd floor, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai-400 001 within 14 days from the publications date hereof, otherwise, the title certificate will be issued without any reference or regard to any such purported claim or interest, which shall be deemed to have been waived to all intents and purposes. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that part or portion of leasehold land bearing C.T.S. No. 645, 645/1 and 644/2 aggregating to 666.10 square meters or thereabouts (as per property card) of Village Mauje Pahadi, within the Registration Sub-district of Borivali and District Mumbai Suburban along with the existing building standing thereon known as 'Kanti Smruti' being lying and situate at Plot No.18A, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104. On or towards EAST : By plot no.144 On or towards WEST : By plot no.18 On or towards SOUTH : By plot no.17 On or towards NORTH: By Plot no. 19. M/S. Sunil & Co. Proprietor, Advocates & Solicitors

PUBLIC NOTICE This is to inform the general public that Mr. Piyush G. Doshi and Mrs. Falguni P. Doshi, are the present lawful owners and having possession of Flat No. 301, situated on 3rd Floor, having Share Certificate No. 8, Edmar CHS Ltd., Murine Street, Kandivli Village, Kandivli (West), Mumbai-400 067, the Agreement for Sale between M/s. Sainath Enterprises And Mrs. Sahaji Mahendrakumar alias Mahesh Vasat duly executed on 13/11/1992 which has been lost and not traceable for which a police complaint has been made on 10/09/2022 bearing No. 31196-2022. This Public Notice is given in relation to lost/ not traceable of the above said Agreement, in case anyone(s) has/ have got any right/ title/ interest/ claims over the above mentioned flat/ property, they are advised to approach the undersigned within 15 days along with necessary proof to substantiate their claims. If no response is received within the stipulated time from the date of publication of this Notice failing which, the claims and demands or objections if any, relating to the above said property will be considered as waived or abandoned. Sd/- Law Cell, Advocates, Unit No. 15, Borivali Ganajwala CHS Ltd., Near Punjab National Bank, Borivali (West), Mumbai-400 092. Mobile No: 9820792682 Place: Mumbai Date: 13/09/2022

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY L.C. SUIT No. 598 OF 2015 Narayan Prasad Goenka ...Plaintiff Vs ...Defendant No. 1 M/s. Universal Infotech Ventures Pvt. Ltd. ...Defendant No. 2 GREETINGS : WHEREAS the above named Plaintiff has filed a plaint in this Hon'ble Court against you the above named Defendants whereof the following is a concise statement viz :- (a) The Hon'ble Court be pleased to direct Defendant No. 1 by an order and direction to produce on record the approved plan of suit building known as Solaris-1, "F"-wing, Opp. L&T Gate No. 6, Sakl Vihar Road, Andheri (East), Mumbai-400 072, situate being & lying at Tunga Village, Taluka Kurla, in the Registration District & sub-district of Bombay Suburban, bearing Survey No. 46, Hissa No. 2, Part 47, Part 48, Hissa No. 1 Part and City Survey No. 98, 101/101-1 & 100/1 of Village Tunga, Taluka Kurla, Municipal No. 4624(1A) of "L" ward, before this Hon'ble Court. (b) The Hon'ble Court be further pleased by Mandatory Order and Injunction of this Hon'ble Court directing Defendants, their agents, workers, employees, representatives or assigns to removal all the additions, alterations, encroachments and constructions and to remove the offending obstructions blockage of access, ingress and egress to stair cases surrounding open spaces and restore the suit building as per approved plan. (c) The Hon'ble court be further pleased to direct Defendant No. 2 to maintain the safety system and keeping the same in good working conditions. (d) Pending the hearing and final disposal of the suit, Defendant No. 1&2 or either of them be directed to produce on record the approved plan of the suit premises. (e) Pending the hearing and final disposal of the suit, the Hon'ble Court be pleased to direct the Defendants, their agents, workers, employees, representatives or assigns by an order and injunction of this Hon'ble Court to restore the Ingress and egress and access to stair cases surrounding area for movement of occupants and public and fire brigade in case of emergency and enjoyment of the Gala owners, occupants and public in the suit building. You are hereby Summoned to appear in this Hon'ble Court on 26th day of September, 2022 at 11.00 O'clock standard time in the forenoon in person or by an Advocate & able to answer all material questions relating to the suit or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to the above named Plaintiff as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit. Given under my hand and seal of this Hon'ble Court. Dated this 10th day of September, 2022 For Registrar City Civil Court Bombay Sealer, Sd/- ARVIND ANTU TARAL Advocate for Plaintiff, Room No. 68, 3rd Floor, Rehmat Building, Dr. B. Ambedkar Road, Near Hindmata Cinema Dadar (East), Mumbai-400 014 Mob : 9821206055/8898616767 Email : arvmdatar184@gmail.com

Motilal Oswal Home Finance Limited Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025, Tel: (022) 47189999 Website: www.motilaloswalhf.com, Email: hfquery@motilaloswal.com POSSESSION NOTICE (FOR IMMovable PROPERTY/IES) Whereas the undersigned being the Authorised Officer of the Motilal Oswal Home Finance Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Motilal Oswal Home Finance Limited., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Sr. No. Loan Agreement No./Name of the Borrower/Co Borrower/Guarantor Demand Date & Amount Date of possession Taken Description of the Property/ies mortgaged 1 LXPAL00316-170047183 Pintu Kailashnath Yadav & Amravatidevi Pintoo Yadav 08-06-2022 07-09-2022 977351.81/- Flat No.A/303, 3rd Floor, Maan Apartment, Boisar (E), Dist. Palghar, Maharashtra 401501 Sd/- Authorized Officer (Motilal Oswal Home Finance Limited) Place: Maharashtra Dated: 13.09.2022

SYMBOLIC POSSESSION NOTICE ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFIT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604 Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited. Sr. No. Name of the Borrower/ Loan Account Number Description of Property/ Date of Symbolic Possession Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.) Name of Branch 1. Vitthal Namadev Adasul & Ashwini Vitthal Adasul- LBPUN00005687784 Uni/ Flat No. B-807, 8th Floor, Callisto, Wing B, Survey No.19/1/2/2 and 19/2/2b/2/1, Village Undri, Tal. Haveli, Dist. Pune, Maharashtra 411044/ September 07, 2022 April 08, 2022 Rs. 24,17,047/- Pune 2. Jeetu Gobind Hoondlani, Drishiti Jeetu Hoondlani & Komal Gobind Hoondlani- LBPUN00004633495 Flat No- 1, 1st Floor, Bldg No B 10, Kuber Garden Ch, Kondhwa Khurd, S No 16A & B, Pune 411048/ September 07, 2022 April 11, 2022 Rs. 27,83,178.00/- Pune 3. Jeetu G Hoondlani, Komal G Hoondlani & Drishiti J Hoondlani- LBPUN00002101728 Flat No- 1, 1st Floor, Bldg No B 10, Kuber Garden Ch, Kondhwa Khurd, S No 16A & B, Pune 411048/ September 07, 2022 April 11, 2022 Rs. 3,87,357.00/- Pune 4. Minaxi Singhal & Sandeep Kumar Gupta- LBPUN00003291768 Flat No.1503, Plot No 1, Wing B, Godrej Infinity Tower Situated at Keshav Nagar Mundhwa, Survey No 9 To 14 Maharashtra Pune- 411036/ September 07, 2022 April 11, 2022 Rs. 69,14,229.00/- Pune The above-mentioned borrower(s)/ guarantor(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date : September 13, 2022 Place: Pune Authorized Officer ICICI Bank Limited

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property) Whereas, The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 20.12.2021 calling upon the Borrower(s) BADRIPRASAD SAANI, CHHOTI DEVI SAINI AND TARACHAND GIRDHARLAL MANGAWA (GUARANTOR) to repay the amount mentioned in the Notice being Rs.7,63,634.27 (Rupees Seven Lakhs Sixty Three Thousand Six Hundred Thirty Four and Paise Twenty Seven only) against Loan Account No. HLLHTN00094424 as on 10.12.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice. The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 08.09.2022. The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 7,63,634.27 (Rupees Seven Lakhs Sixty Three Thousand Six Hundred Thirty Four and Paise Twenty Seven only) as on 10.12.2021 and interest thereon. The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT No. B-604, ADMEASURING 875 SQ. FEET BUILT-UP AREA, IN BUILDING NO. 'B', ON THE 6TH FLOOR OF THE BUILDING KNOWN AS "CHAVANDAI RESIDENCY", SITUATED AT VILLAGE PARSIK, WITHIN THE LIMITS OF THANE MUNICIPAL CORPORATION. Date : 08.09.2022 Place: THANE Sd/- Authorised Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

